

#### **September 14, 2022**

To,
The Manager
BSE Limited
Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub: Regulation 47(1)(d) of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015

Scrip Code: 501700

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47(1)(d) of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015, we are submitting herewith newspaper publication of the Notice with respect to 91<sup>st</sup> Annual General Meeting of the Company, published on September 11, 2022 in the following newspapers:

1. Active Times (English); and

2. Mumbai Lakshadeep (Regional language - Marathi).

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For IndiaNivesh Limited

Rajesh Nuwal Managing Director (DIN: 00009660)

Encl.: As above

vesh

Mumbai

## वाजपेयी, अडवाणी पराभूत झाले मात्र मोदींचा पराभव अशक्य - सुरेश खाडे

सोलापूर , दि.१० : वाजपेयी, अडवाणी पराभूत झाले आहेत, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहेत. ते पराभूत होऊच शकत नाहीत, असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुरेश खांडे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, बारामतीत उमेदवार

NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rajendra Narayan Singhal the owner of Flat No.301,

302, Gokul Castle CHS Ltd., Thakur Complex Kandivali(E), Mumbai 400 101 died on 30th June 2020 and his son Dr. Sunil Rajendra

Singhal has applied for the membership of the

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants,

objector or objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased member in

the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their

claims/objections for transfer of shares and

nterest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the

capital/property of the society in such manne

as is provided under the bye laws of the society

ated on this 11th day of September 2022 a

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR,

MUMBAI 400 10

PHONE: 28460031

SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E)

जाहीर सूचना

विसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की

माझे अशील श्रीमती सुचिता पांडुरंग जोगले या खोली

क्र.५०८, ५वा मजला, इमारत क्र.बी-१, श्री गण

सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

लिमिटेड, पाद्रीवाडी, दिलीप गुप्ते मार्ग, माहिम, मुंबई-

४०००१६ या जागेच्या कायटेशीर मालक आहेत. असे

की, माझे अशिलांनी सदर फ्लॅट श्रीमती पार्वतीबेन उर्फ

गवतीबाई हरजीवन टांक यांच्याकडून दिनांक

o८.o९.२oo५ रोजीचे अधिकाराद्वारे प्राप्त केले होते

आणि माझे अशिलांनी सदर फ्लॅट त्यांच्या नावे अ क

बीबीएआय-१/९६१८/२०२२ नुसार दिनांक

१५.०८.२०२२ रोजी हस्तांतर केले. तेव्हापासून माझे

अशील श्रीमती सुचिता पांडुरंग जोगले यांच्याकडे सदर

सदर फ्लॅट सर्व अधिभारापासून मृक्त आहे आणि माझ्य

अशिलांनी सदर फ्लॅट जागेवर कोणत्याही बँक/वित्तीय

असे माझे अशील श्रीमती सुचिता पांडुरंग जोगले यांन

सदर मालमत्तेवर संबंधित बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज

ार कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस

अधिभार, तारण, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा

मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव

म्सल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आज<del>च</del>्या

गरखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले

जाईल की, अशा व्यक्तींचे सर्व दावा त्याग केले आहेत

कार्यालय पत्ता: आपली एकता सोसायटी. २रा मजला.

खोली क्र.२२६, ए विंग, मरोळ नाका, एअरपोर्ट रोड,

अंधेरी (पु.), मुंबई-४०००५९. मोबा.:९००४६२०५५१

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, Shri CHANCHAL KUMAR NANALAL NAHAR & Shri AMITKUMAR BANSILAL JAIN & Shri RATANLAL N. NAHAR Owner of SHOP No. "10" "ASMITA BREEZE CO-OPERATION" OF THE OUSING SOCIETY LTD." at Nayanagar, Mira Road (E), Thane-401107 and member of the "ASMITA DREEZE" PUS LTD. bediese five the "SMITA DREEZE" PUS LTD. bediese five the "ASMITA DREEZE" PUS LTD. bediese five the "ASMITA DREEZE" PUS LTD. bediese five the "ASMITA DREEZE".

ne "ASMITA BREEZE" CHS. LTD. holding five bully paid up shares bearing distinctive Nos. rom "256" to "260" issued under the Share ertificate No. "052" by the society.

/HEREAS Shri RATANLAL N. NAHAR & Shri MITKUMAR BANSILAL JAIN died intestate

AMILITUMAN BANISLAL JAIN died intestate on 31-03-2014 & 09-02-2017 respectively. WHEREAS Shri CHANCHAL KUMAR NANALAL NAHAR being the Co ownership holder of the deceased have obtained necessary consent and no objection from the other legal

consent and no objection from the other legal heirs of the both the deceased under the **Deed of Release** Dated **26-07-2022** duly registered and applied to transfer the said shares and interest of the deceased in the said shop in his name in the record of the society.

The society invites claims or objections. from any claimants/objectors/legal heirs to transfer the said share and interest of the deceased in the said flat in the name of my clients, anybody having any objection or claim, demand by way of inheritance right, sale, gift, release, surrender or mortgage, lease etc. may contact the Hon. Secretary/Chairman of "ASMITA BREEZ CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." at Nayanagar, Mira Road (E), Thane-401107 with documentary proof within 14 days from

vith documentary proof within **14 days** from he date of publication of this notice after the

tipulated time limit claims will be entertained, he society shall be free to deal with the shares and interest of the deceased ember in the

SCHEDULE OF THE PROPERTY

hop no. "10" "Asmita Breeze Co-Operative lousing Society Ltd." at Nayanagar, Mira load (E), Thane-401107.

CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. HON. SECRETARY/CHAIRMAN Reg No. TNA/HSG/TC/5921/93-94 dt.22/04/1993/ Nayanagar, Mira Road (E), Thane-401107.

apital /property of the society in the m

Date: 11/09/2022

lace : Thane

ha enciaty invitae claime or ohia

वकील उच्च न्यायालय

आज दिनांकीत ११ सप्टेंबर, २०२२

खोली जागेचा वापर, वहिवाट व ताबा आहे.

पंस्थेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.

घेण्याची इच्छा आहे.

निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे बारामतीत पवारांचा पराभव होणार का? विचारल्यावर असे ते म्हणाले, जनतेचा कौल असतो. वेळी प्रत्येक एक सारखाच येईल, असे कोणी समजू नये. गांधी, वाजपेयी, हेही अडवाणी पराभूत झाले आहेत. यामुळे जनतेचा कौल विचारात लागतो. त्याच बरोबर मोदी हे जागतिक दर्जाचे नेते असून ते देशाचा आणि जनतेचा आत्मा असल्याने त्यांचा पराभव अशक्य असल्याचे हेही खाडे

## चार्ल्स यानी स्वीकारला ब्रिटनच्या महाराज पदाचा पदभार

यांनी सांगितले.

लंडन, दि.१० : : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स यांची महाराजा म्हणून निवड करण्यात आली. सेंट जेम्स पॅलेस येथे आयोजित सोहळ्यात महाराज चार्ल्स तिसरे यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनचे सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून गेली सात दशके कार्यरत होत्या. चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा होता. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन असते.

### संघ स्वयंसेवकच्या घरावर बॉम्ब हल्ला

कन्नूर, दि.१० राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या घरावर बॉम्ब हल्ल्याची केरळच्या कन्नूर मत्तनूर घडली. येथे दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, स्वयंसेवक सुधीश यांच्या घरापासून ५० मीटर अंतरावर या बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी दाखल करून तपास सुरू केला आहे. या बॉम्ब हल्लुयाची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाही घटनार-थळी दाखल झाले. जिल्ह तसेच पोलिस अधिक्षकांनी घटनेची पहाणी केली आहे.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

यादारे सचना देण्यात येत आहे की. आमच्याकडे अंदाजे ७७५,०००,०० मीटरचा स्टॉक (टेक्सटाईल कॅब्रिक्स<sup>)</sup> आहे जो सुरुवातीला निर्यात करण्याच्या उद्देशाने बनविला गेला होता, पण फॅब्रिकची गुणवत्ता शेड व स्ट्रेन्थ दृष्टीने नित्कृष्ठ असल्याने जसे आहे जेथे आहे या तत्त्वावर आम्ही विक्री

#### नियम आणि अटी:

- इच्छक पक्षकारांनी आमचे प्लॉट क्र.ई-३६/२. एमआयडीसी तारापर इंडस्टियल एरिया. बोईसर (पश्चिम)-४०१५०६ येथे साठा (वस्तुंची यादी) चे निरीक्षण करण्यासाठी गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.००वा. पर्यंत भेट द्यावी.
- लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जेथे जसे आहे आणि कोणत्याही परिणामाशिवाय आधारावर केले जाईल.
- इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या बोली मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वा बोली अर्जासह सुरक्षा जमा म्हणून रु.१ लाखाचा परतावा योग्य धनाकर्ष/धनादेश पाठवावा.
- बोली दस्तऐवज सादर करण्याच्या दिवसाच्या समाप्तीपुर्वी कोणत्याही वेळी वर नमुद लॉट किंव उप-लॉटपैकी काहीही लिलावातून काढून घेण्याचे अधिकार कंपनीकडे आहेत आणि उपरोत्त यादीतन काढून घेतल्या प्रसंगी लॉर्ट किंवा उप-लॉटबाबत कोणाही इच्छक बोलिदारास अधिकार किंवा दावा सांगता येणार नाही.

मधुरम लिमिटेडकरिता मधुसूदन मिमानी

संचालक

## प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड

**सीआयएन:** एल४५२००एमएच२००७पीएलसी१७४१४७ **नोंदणीकृत कार्यालयः** १०५/१०६, तळमजला, ड्रीम स्क्नेअर, दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दुरध्वनी:९१-२२-६८२३९०००/९००१, ई-मेल:investorservice@prozoneintu.com, वेबसाईट:www.prozoneintu.com

#### १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगची सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, **प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड** (कंपनी) ची १५वी वार्षिक सर्वसाध नभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१.००वा. १५व्या एजीएम सूचनेत नमुद विषयाव र्णे करिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणा

कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर सुरक्षा नियम आणि काही ठिकाणी वैयक्तिक हालच बंधने लक्षात घेऊन कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स अंमलातील वेळेकरिता फेरबदल, पुर्नजोडणी व पुरकपत्रांसह) आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहका त्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधार गरिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रव p.02/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळद्वार वेतरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२५ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ सेबी परिपत्रके) भारतीय कंपनी सचिव संस्थेदारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ नसा वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसौ/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरित

रजीएम सचना व २०२१–२०२२ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/लिंव इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)/ठेवीदाराकडे २६ ऑगस्ट, २०२२ रोजी नोंद आहेत त्यांना वेद्युत स्वरुपात ८ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहे. आवश्यक परिपत्रकानुसार वित्तीय वष २०२१–२०२२ करिता वार्षिक अहवाल व एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकात रद्व <sub>करण्यात</sub> आली आहे.

ज़ीएम सूचनेसह २०२१–२०२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.prozoneintu.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि आरटीएच्य www.instavote.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ य्या नियम २० आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तसेच भारतीय कंपनी सचिव ांस्थेद्वारा वितरीत सचिव प्रमाण–२, एमसीए परिपत्रके व वर नमुद सेबी परिपत्रके आणि अन्य सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० नुसार १५व्या जीएममध्ये विद्युत स्वरुपाने मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर सदस्यांना कंपनीने विद्युत मतदानार्च

. ई–वोटिंग (१५व्या एजीएमपुर्वी) (रिमोट ई–वोटिंग) सुविधा देण्यासाठी आणि १५व्या एजीएम दरम्यान एजीएममध्ये ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने मतदानासाठी आरटीएची सेवा नियुक्त केली आहे.

कंपनीने ई-वोटिंग प्रणाली आणि सभे दरम्यान ई-वोटिंग सुविधा योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरित ापासनीस म्हणून **मे. एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी** कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली

सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की:

- शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक िंकव सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना सुचनेत नमुद ठरावांवर मत देता येईल
- कोणा व्यक्तिने निश्चित तारीख अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्यत्व घेतले असेल व मागधारणा घेतली असेल त्यांनी सूचनेत नमुद तपशिलाचे पालन करावे तसेच enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी सदस्य हा रिमोट ई-वोटिंगकरिता इन्स्टाओटसह यापूर्वीच नोंद असेल तर त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा प्रारंभ होईल आणि रिमोट ई-वोटिंग गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल आणि तद्नंतर आरटीएकडून रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. सदर कालावधीत शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी डिमॅट किंवा वास्तविक स्वरुपात भागधारव
- असणारे सदस्यांना त्यांचे मत देता येईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार
- या व्यतिरिक्त ई-वोटिंग सुविधा १५व्या एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत दिले नसल्यास सभेत मतदान करता येईल
- a) सभेत उपस्थित पात्र सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत तरतूट करण्यात येणाऱ्या टपाल/मतदान पत्रिकेने त्यांचे मत देता येणार नाही.
- ७) मतांच्या आवश्यक प्राप्त संख्येनुसार होणाऱ्या दि.३० सप्टेंबर, २०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारा सभेत ठराव मंजरीचे निश्चित कारण ठरवले जाईल.
- काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि www.instavote.linkintime.co.in वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-बोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्री. राजिव रंजन** यांना <u>enotices@linkintime.co.in</u> वर ई-मेल कराव
- किंवा +९१-२२-४९१८६००० वर संपर्क करावा ) ज्या सदस्यांना एजीएम दरम्यान त्यांची मते/प्रश्न विचारावयाचे आहेत त्यांनी त्यांचे नाव, डिमॅट खातं क्र./फोलिओ क्र./ई-मेल/मोबाईल क्र. असे investorservice@prozoneintu.com वर दिनांक २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.०० ते २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा, पर्यंत विनंतीसह प्रमख

महिल्या १० वक्त्यांना प्रथम येणारे प्रथम प्राधान्य यावर त्यांचे मत/प्रश्न एजीएममध्ये विचारण्याची संर्ध

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप आणि विशेषतः एजीएममध्ये सहभार्ग ग़ेण्याची माहिती व रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याचा माहिती लक्षपुर्वक वाचावी.

जीएम समाप्तीपासून ४८ तासांच्या आत एजीएममध्ये दिलेले मत व रिमोट ई–वोटिंगचा निकाल घोषि केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या <u>www.prozoneintu.com</u> आणि आरटीएच्या <u>www.instavote.linkintime.co.in</u> वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल तसेच कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल

दिनांक: ०९.०९.२०२१

सही/- अजयेंद्र प्रताप जैन सीएस व मुख्य सक्षम अधिकारी

# **RELIANCE**

### रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव

मागणी सूचनेची तारीख

### ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी**, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि**. (आरएआरसी०५९ (आरएचडीएफसी एचएल) ट्रस्ट) यांनी दिनांक २९/०३/२०१९ रोजीचे करारनामानुसार रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्क्शन कं. लि. यांच्याकडून वित्तीय मालमत्ता प्राप्त केली आहे. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत रेलिगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी मागणी सूचना वितरीत केली होती, त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६८ दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ताव सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ताआणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३(८) ची तरतूद आहे. जर कर्जदारांनी विक्रीकरिता निश्चित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी आरएआरसीकडे संपूर्ण देय रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी जमा केल्यास प्रतीभूत मालमत्तेची आरएआरसीकडून विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतीभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता आरएआरसीकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांचे

वसई तालुका, जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र.

ठिकाण : ठाणे. महाराष्ट

दिनांक : ०८.०९.२०२२

क्र⊤.	नाव व पत्ताः	व रक्कम	वास्तविक ताबा दिनाक
?	भानु शंकर घोंगे, शंकर मारुती घोंगे यांची पत्नी आणि मंगल मच्छिंद्र गोपाले,	09.09.709८	जमीन क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई
	विठ्ठल मदह् शिंदे यांची पत्नी (कर्जदार) व (सह-कर्जदार)	व	सृष्टी कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, गाव
	दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.४०३, वैष्णव सदन, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, खारीगाव, भाईंदर	रु.१२,६०,९६०.८५	कोपरी (जुना गाव चंदनसार), तालुका
	पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.		वसई, जिल्हा पालघर, ठाणे (क्षेत्रफळ
	दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.२०२, वैष्णव सदन, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, खारीगाव, भाईंदर		सुमारे ३६० चौ.फु. अर्थात ३३.४५ चौ.मी.)
	पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५.		येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.
	दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई सृष्टी, चंदनसार रोड, विरार		ताबा दिनांक: ०८.०९.२०२२
	(पुर्व), पालघर, ठाणे.		
2	किरण रामचंद्र कांबळे, रामचंद्र यांचा मुलगा, रामचंद्र सोपान कांबळे, सोपान कनथ	09.07.709८	फ्लॅट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हे क्र.१४७,
	कांबळे यांची पत्नी व सचिन रामचंद्र कांबळे, रामचंद्र सोपान कांबळे यांचा मुलगा	व	हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, वसई तालुका,
	(कर्जदार) व (सह-कर्जदार)	रु.१४,६५,९९२.३२	जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार
	सर्वांचे र/ठि.: खोली क्र.२६३, साई कृपा चाळ, जामरुशी नगर, वाघेश्वरी मंदिर रोड,		रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र येथील
	वाघेश्वरी मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००९७ आणि		मालमत्तेचे सर्व भाग व खंड. (क्षेत्रफळ
	अरविंद दत्ताराम आडेलकर, दत्ताराम शिवराम आडेलकर यांचा मुलगा		५२५ चौ.फु. अर्थात ४८.७९ चौ.मी.
	र/ठि.: फ्लॅट क्र.००८, साई निवास अपार्टमेंट, चंदनसार रोड, कोपरी, विरार पुर्व,		बिल्टअप क्षेत्र)
	ठाणे, महाराष्ट्र-४०९३०९.		ताबा दिनांक: ०८.०९.२०२२
	जनमा गर्जा के VAS VOI गर्जा महिले के 8VAS दिसमा के 21s मार्ज कोगरी		

सही/- प्राधिकृत अधिकारी मे. रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

मालमूत्तेची अनुसूची व

### जाहीर समन्स

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

श्री कुलस्वामी को–ऑप. क्रेडिट सोसायटी लि., शाखा : घणसोली

पत्ता : सद्गुरु धाम, प्लॉट नं. ८३, सेक्टर ५, घणसोली, स्टेशन रोड, नवी मुंबई- ४००७०९. अनुक्रमांक १ ते ५

अ. नं.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	भरत मुलजी तवाडिया	२२/०६/२०२२	३७७२	८३,५२,४१२/-	2
2	मिना मच्छि चाटे	२२/०६/२०२२	६७७६	४१,८४२/-	2
ş	निता संजय भगत	२२/०६/२०२२	६७७६	४१,८४२/-	ş
γ	मैना मच्छिंद्र चाटे	२२/०६/२०२२	३७७४	३४,६०६/-	१
ų	निता संजय भगत	२२/०६/२०२२	४७७४	३४,६०६/-	7

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात गलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १६/०९/२०२२ रोजी** दपारी ०२:३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक ०२/०९/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे



सही/-उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

.... अर्जदाः

### जाहीर समन्स

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंब (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

श्री गणेश को–ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड

पत्ता : रूम नं. १, गुलाबजी तिवारी चाल, आनंदगड, पार्क साईट, विक्रोळी(प.), मुंबई - ४०० ०७९.

अनुक्रमांक १ ते १९

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने राखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली . होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता संस्थेकडे उपलब्ध नसल्याने तदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक १६/०९/२०२२ रोजी दुपारी ठीक** ०२.०० <mark>वाजता</mark> आपण स्वत: वरील पत्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल,

अ. नं.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री.संजय विठोबा गायकर	०१/०७/२०२२	४०८६/२०२२	३,४४,४७४/-	१
2	श्री.दयानंद कुंडलिक गायकवाड	०१/०७/२०२२	४०८६/२०२२	३,४४,४७४/-	2
ş	श्री.श्यामलाल शंभूनाथ मिश्रा	०१/०७/२०२२	४०८६/२०२२	३,४४,४७४/-	æ
Х	हनीफ नूरमोहम्मद इनामदार	०१/०७/२०२२	४०८७/२०२२	२,५३,०५३/-	१
ų	श्री.जयप्रकाश आदिनाथ उपाध्याय	०१/०७/२०२२	४०८७/२०२२	२,५३,०५३/-	7
ξ	श्री.विठ्ठल रामचंद्र पडवळ	०१/०७/२०२२	४०८८/२०२२	३,२३,६८७/-	१
હ	श्री.धनंजय जगन्नाथ घाडगे	०१/०७/२०२२	४०८८/२०२२	३,२३,६८७/-	2
۷	श्री.सर्जेराव तात्या गायकवाड	०१/०७/२०२२	४०८८/२०२२	३,२३,६८७/-	æ
9	श्री.प्रशांत भानुदास माने	०१/०७/२०२२	४०८९/२०२२	३,४७,५४४/-	æ
१०	श्री.दिपक सिताराम गुजर	०१/०७/२०२२	४०९०/२०२२	३,२१,२३०/-	१
११	श्रीम.लता कचरू पवार	०१/०७/२०२२	४०९०/२०२२	३,२१,२३०/-	2
१२	श्री.अजित नामदेव शिंदे	०१/०७/२०२२	४०९०/२०२२	३,२१,२३०/-	ş
१३	श्री.दयानंद कुंडलिक गायकवाड	०१/०७/२०२२	४०९१/२०२२	३,२९,४८४/-	१
१४	श्री.संजय विठोबा गायकर	०१/०७/२०२२	४०९१/२०२२	३,२९,४८४/-	2
१५	श्री.प्रशांत भानुदास माने	०१/०७/२०२२	४०९२/२०२२	३,६१,०६२/-	१
१६	श्रीम.कांती कृष्णकांत मिश्रा	०१/०७/२०२२	४०९३/२०२२	१,९०,२२२/-	१
१७	श्री.राकेशकुमार पांण्डेय	०१/०७/२०२२	४०९३/२०२२	१,९०,२२२/-	2
१८	श्री.प्रविणकुमार श्रीराम गुप्ता	०१/०७/२०२२	४०९४/२०२२	३,०७,१६४/-	2
१९	श्री.जयसिंग रामप्यारे यादव	०१/०७/२०२२	४०९४/२०२२	३,०७,१६४/-	w
सदर दाळ्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात					

आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १६/०९/२०२२ रोजी** दपारी ०२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे गरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक ०२/०९/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

सही/-



नोंद. कार्या.: ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.). मंबई-४०००५८. दर.:+९१-२२-४२२३३३३३.

**फॅक्स:**+९१-२२-४२२३३३००, ZODIAC वेबसाईट:www.zodiacventures.in ई-मेल:info@zodiacventures.in, CIN:L45209MH1981PLC023923

### सूचना

### ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा. नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८. एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे ४१व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागु तरतुदी तसेच सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत प्तर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ रप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नसार कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई–मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२१–२३ करिता वार्षिक अहवालासह ४१वी एजीएम सूचनेची विद्युत प्रत ८ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविली आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/annual,</u> स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम् २०१४ च्या नियम २० सधारितप्रमाणे, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सधारित अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार नोंद दिनांक गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात गागधारणा असणाऱ्या सदस्यांना <u>www.evoting.nsdl.com</u> च्या युआरएलमार्फत एनएसडीएलच्या ई-वोटिंग माध्यमातून ४१व्या एजीएम) सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत स्वरुपात मत देता येईल. ४१व्या एजीएम) सूचनेत ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया व माहिती

यासंदर्भात येथे सुचित करण्यात येत आहे की:

- विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग सुविधा मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- २. ई-वोटिंगकरिता नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ आहे.
- ३. जर कोणी व्यक्ती एजीएम सूचना तारखेनंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख
- अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी AnubhavS@nsdl.co.in वर श्री. अनुभव सक्सेना किंवा १८००२२२९९० वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.
- गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा.नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित व्हीसी/ ओएव्हीएममार्फत राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.
- काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांनाकरिता उपलब्ध असलेले रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिकेन्टली आस्क्ड क्षेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा श्री. अनुभव सक्सेना यांना <u>AnubhavS@nsdl.co.in</u> वर कळवावे.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नसतील त्यांनी <u>www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html</u> च्या लिंकवर क्लिक करून लिंक इनटाईमकडे तात्पुरते नोंद करून घ्यावेत जेणेकरून ४१व्या एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र त्र्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनी/तुमचे ठेवीदार सहभागीदारकडे ई–मेल नोंद अद्यायावत करावेत. झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता

सही/-

रुस्तम देव

कंपनी सचिव

दिनांकः ०९.०९.२०२२

### जाहीर समन्स

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौिसँग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी

माऊलीकृपा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई

पत्ता : बी - १, महमदी अपार्टमेंट, वेर्स्टन हायवेच्या बाजूला, राणीसती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई ४०० ०९७. अनुक्रमांक १ ते १३

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि. सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता संस्थेकडे उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आ पणास एक शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक १६/०९/२०२२ रोजी द्वारारी ठीक ०२.०० वाजता** आपण स्वत: वरील पत्थावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत

अ. नं.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
8	सिराज शकुर शेख	०१/०७/२०२२	४०७७/२०२२	१५,०८,५७७/-	2
2	श्री.सुभाष रामलखन यादव	०१/०७/२०२२	४०७८/२०२२	८,३९,६२३/-	१
3	श्री.राजू राजमंगल भगत	०१/०७/२०२२	४०७८/२०२२	८,३९,६२३/-	2
Х	सौ.शायजी अनिलकुमार वाझ्यापिलाथ	०१/०७/२०२२	४०७९/२०२२	१५,६०,६९६/-	१
ų	श्री.अनिलकुमार भास्करन वाझ्यापिलाथ	०१/०७/२०२२	४०७९/२०२२	१५,६०,६९६/-	2
Ę	जाकीर मेहमुद शेख/समिना शेख	०१/०७/२०२२	४०८२/२०२२	६,०५,५४१/-	१
b	श्री.ब्रिजमोहन कन्हैयालाल कुरवाल	०१/०७/२०२२	४०८२/२०२२	६,०५,५४१/-	2
۷	श्री.राजन सुबरन मुत्तनपाडन	०१/०७/२०२२	४०८२/२०२२	६,०५,५४१/-	ş
٩	निसार युसुफ शेख	०१/०७/२०२२	४०८३/२०२२	५४,६४,७५३/-	१
१०	मो.तौफीक सिद्धीक कुरेशी	०१/०७/२०२२	४०८३/२०२२	५४,६४,७५३/-	2
११	सत्तार युसुफ शेख	०१/०७/२०२२	४०८४/२०२२	६०,३८,६५९/-	१
१२	मो.तौफीक सिद्धीक कुरेशी	०१/०७/२०२२	४०८४/२०२२	६०,३८,६५९/-	2
१३	श्री.दिनेश भृगुनाथप्रसाद गुप्ता	०१/०७/२०२२	४०८५/२०२२	११,०१,५००/-	2

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्या गलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्र देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १६/०९/२०२२ रोजी** दुपारी ०२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक ०२/०९/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कुषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

#### युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेड सीआयएन: एल७०१००एमएच१९९१पीएलसी२४३४३०

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.९०१-९०२, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला लेन, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूरध्वनी:+९१-२२-४३२९१८००. ई-मेल:unistarmultimedia@yahoo.com, वेबसाइट:www.unistarmulti.com

नोटीस याद्रारे देण्यात येते की. कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (एजीएम) ही शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) द्वारे होईल. (ई-प्रत www.unistarmulti.com वर

एमसीए परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० आणि सेबी परिपत्रक दिनांक १५ जानेवारी, २०२१ तसेच सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार १३ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकासह कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून व्हीसी/ओएव्हीएममार्फत सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होईल.

वरील परिपत्रकाचे पालन करून, वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेची ई-प्रत सर्व भागधारकांना पाठवले गेले आहे ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम), २०१४ च्या नियम २० सह वाचल्याप्रमाणे, सुधारणा केल्याप्रमाणे, आणि सेबी (एलओडीआर), २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सदस्यांना ई-मतदान दिले आहे. कंपनीने ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. दुरस्थ ई-वोटिंगशी संबंधित इतर गोष्टींसह वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह सभा बोलावण्याच्या सूचनेची प्रत सदस्यांना मेलद्वारे पाठवण्यात आली आहे (ई-प्रत www.unistarmulti.com वर उपलब्ध आहे).

रिमोट ई-मतदान सुविधा सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९०.००वा. भाप्रवे सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्या.५.००वा. भाप्रवे संपेल. ज्या व्यक्तीचे नाव सभासद/ लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी दिसते ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच सभेत मतदान करण्याच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शे अर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evotingn@sdlindia.com वर विनंती पाठवून लॉग इन करण्याची प्रक्रिया प्राप्त करू शकते. तथापि. जर अशा व्यक्तीने ई-मतदानासाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द त्यांचे मत देण्यासाठी वापरला जाऊ

प्तभासदांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे एजीएम नोटिसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल आणि सभेला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-न्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते मतदान करू शकतील. सभेमध्ये मतदान आणि एजीएममध्ये ई-वोटिंगची प्रक्रिया आणि तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे.

शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत, दोन्ही दिवसांसह बंद राहतील.

कोणत्याही शंका/तक्रारीच्या बाबतीत सदस्य/लाभार्थी मालक खालील पत्त्यावर संपर्क करू शकतात: अ) स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) ०२२–६२२१५७७९/

०२२-२८५१९०२२१, subhashdhingreja@skylinerta.com ब) सचिवालय विभाग-९१ २२ ४३२१ १८००/ई-मेल: unistarmultimedia@yahoo.com संचालक मंडळाच्या आदेशान्वये

युनिस्टार मल्टीमिडीया लिमिटेड सुरेशकुमार बाबुलाल बाफना व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१५६९१६३

ठिकाण : मुंबई दिनांक: ०९.०९.२०२२

### इंडियानिवेश लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** १७०३, १७वा मजला, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ आयएनः एल९९५००एमएच१९३१पीएलसी००१४९३, दूर.क.: ६२४०६२४०, **फॅक्स**: ६२४०६२४१, ई-मेल:indianivesh@indianivesh.in, वेबसाईट:www.indianivesh.in ९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-व्होटिंग,

### बुक क्लोजर आणि रेकॉर्डेची तारीख

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनींची ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी द. १२.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः १७०३, १७वा मजला, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे ९१व्या एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. जीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती. ज

सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्य www.indianivesh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. दीमॅट खाते असलेले आणि इलेक्टॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्रे पाप करण्यासाती ज्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल आयर्ड नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांच्या ई–मेल आयडीची

नोंदणी करावी. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य कंपनीच्या ईमेल आयडी: indianivesh@indianivesh.in किंवा कंपनीच्या रजिस्टार आणि टान्सफर एजंट. ॲडोइट कॉपॉरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. ईमेल आयडी: info@adroitcorporate.com वर ई-मेल पाठवून त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करू शकतात. त्यांच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करणे. सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ई–मेल आयडी डीमॅट खात्यात किंवा कट–ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले

सदस्य, सदस्याच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा हक्कदार आहेत. अशा प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी, वैध आणि प्रभावी होण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रीतसर भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या सभेच्या प्रारंभाच्या ४८ तासांपूर्वी वितरित केल्या पाहिजेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर्स रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे नियमन ४४ च्या तरतुदीनुसार; सर्व सभासदांन

- कंपनी आपल्या सभासदांना ९१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत
- देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी (०९:००वा. भाप्रवे) सुरू होईल
- रिमोट ई-मतदान गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी (०५:००वा. भाप्रवे) समाप्त होईल. ९१व्या एजीएमसाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ आहे.
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि ९१व्या एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी पण रिमोट ई–मतदानाची कट–ऑफ तारीख म्हणजे शक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीची सभासद बनते. evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवन , ॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर तो/तिने आधीच रिमोट ई–व्होटिंगसाठी एनएसडी नोंदणी केली असेल तर तो/ती आपला विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकतो जर तो/ती त्याचा/तिचा पासवर्ड विसरला, तर तो www.evotingindia.com वर उपलब्ध वापरकर्ता तपशील/पासवर्ड विसरला पर्याय वापरून पासवर्ड रीसेट करू शकतो किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२०
- ९९० / १८०० २२४ ४३० वर एनएसडीएलशी संपर्क साधू शकतो. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेबाबत कोणत्याही तक्रारी, शंका किंवा समस्या असल्यास, सदस्य मदत विभागांतर www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि रिमोट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात. किंवा सुश्री सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापिका, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ((प्राप्सडीएल), ट्रेडवर्ल्ड 'ए' विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई–४०००१३ यांच्याशी संपर्क साधा किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहा किंवा ०२२
- गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (०५:००वा. भाप्रवे) नंतर रिमोट ई-मतदानाला अनुमती दिली जाणार नाही.
- दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी, छाननीकत ... म्हणून काम करण्यासाठी कंपनीने श्री. रोनक झुथावत, सराव कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.:एफ९७३८) यांची

ग्नी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही इंडियानिवेश लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९ सप्टेंबर, २०२२

राजेश नुवात व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate no 13, Members registration No. 12, Distinctive Nos From 61 to 65 of Prem Vishnu Co Operative Housing Society Ltd; situated at Chafekar Bandhu Marg, Mulund (East), Mumbai400081. In the name of (1) MR. TUSHAR UTTAM YADAV, and (2) MRS. MRINALINEE UTTAM YADAV, have has been reported lost/\*misplaced by them and an application has been made by them to the society for issued of duplicate share certificate. The Society hereby invites claim or objection (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the publication of this notice. In no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & On Behalf of Prem Vishnu Co Operative Housing Society Ltd;

Date: 09/09/2022 Place: Mumbai

(Hon. Secretary)

### **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN BY (1) Gauribai Shankar Patil, (2) Vasant Shankar Patil, (3) Jayprakash Shankar Patil, (4) Nandkumar Shankar Patil, (5) Jayamalabai Ramchandra Mhatre, (6) Kesaribai Narendra Bhoir, (7) Manda Vasudev Gharat, (8) Vatsalabai Pandurang Patil, (9) Suresh Pandurang Patil, (10) Anjali Dinanath Patil, (11) Leelabai Ramchandra Patil alias Jayabai Ramchandra Patil, we have terminated Promissory Note dated June 2020 executed by us in favour of Mr. Ajit Parshuram Patil and we have not executed any other document apart from Promissory Note dated June 2020 with Mr Ajit Parshuram Patil.

We have executed Conveyance Deed dated 21/03/2022 registered before the Join Sub Registrar of Assurances Borivali - 6 under Document No. BRL6/5955/2022 dated 21/03/2022 and Power of Attorney dated 21/03/2022 registered before the Joint Sub Registrar of Assurances Borivali- 6 under Document No. BRL6/5962/2022 dated 21/03/2022 along with Kantilal Gopinath Patil, Jaywant Gopinath Patil, Hausabai Vinayak Bhoir, Yamunabai Parshuram Patil, Vanita Atmaram Bhoir and Lilabai Madhuram Patilin respect of property mentioned in

Kindly note that any transaction or dealings made by Mr. Ajit Parshuram Patil or the basis of Promissory Note dated June 2020 or any other forged document/s with any person or persons whomsoever concerning the property described in schedule herein below shall not be binding upon us.

#### SCHEDULE ABOVE REFERRED TO:

33.33% undivided share, right, title interest in the land bearing Survey No. 128, Hissa No. 5, CTS No. 540/C, admeasuring 68.9 Sq. Mtrs.or thereabouts as pe Property Card, situate at Holy Cross Road Extension, I.C.Colony, Borivali (W) Mumbai -400092 lying, being at Village Eksar, Taluka Borivali, in Mumbai Subraid District and Sub-district of Mumbai City and bounded as: On or towards North Existing 44' D P Road; On or towards South : CTS No.544, 660/B/6; On or towards East: CTS No.660/B/6 and on or towards West : CTS No.541-D.

Gauribai Shankar Patil and 10 Ors Patil House, Kanderpada, Near Bhavdevi Mandir, Dahisar (W), Mumbai - 400068

Date: 11th September, 2022

### IndiaNivesh Limited

Regd off: 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 CIN: L99500MH1931PLC001493, Tel No.: 62406240, Fax: 62406241 Email: indianivesh@indianivesh.in, Website: www.indianivesh.in

NOTICE OF 91st ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE

Notice is hereby given that the 91st Annual General Meeting (AGM) of the Members of IndiaNivesh Limited is scheduled to be held on Friday, September 30, 2022 at 12:00 noon at the Registered Office of the Company at 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 to transact the business as set out in the Notice of the 91st AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ended 31st March 2022 have been sent via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.indianivesh.in.

Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Id's for receiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's with their Depository Participant. Members having shares in physical form may register their E-mail Id's by sending an E-mail to Company's email id: indianivesh@indianivesh.in or to the Company's Registrar & Transfer Agent, Adroit Corporate Services Private Limited, email id: info@adroitcorporate.com mentioning their folio number. Members are requested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as the

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on cut-off date i.e. Friday 23rd September, 2022, are entitle to appoint the proxy to attend and to vote on behalf of member Such a proxy need not be a member of the Company. Proxies, in order to be valid and effective must be delivered at the registered office of the Company duly filled and signed not later than 48 hours before the commencement of the meeting.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 as amended; all the Members are informed that:

1. The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic neans on the resolutions set out in the Notice of the 91st AGM.

2. The remote e-voting shall commence on Tuesday, September 27, 2022 (09:00 a.m. IST). 3. The remote e-voting shall end on Thursday, September 29, 2022 (05:00 p.m. IST).

4. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting for 91st AGM is Friday, 23rd

5. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of 91st AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, 2nd September, 2022 but before remote e-voting cut-off date i.e. Friday, 23° September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>. However, if he/she is already registered with NSDL for remote E-voting then he / she can use his / her existing User ID is already registered with NOSC in Minister Configuration for Sine can use in Sin her existing osen for and password for casting vote. If he / she forgets his / her password, he /she can reset his / her password by using "Forgot User Details/Password" option available on www.evotingindia.com or contact NSDL at Toll Free No.: 1800 1020 990 / 1800 224 430.

6. In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting process, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or may contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited (NSDL), TradeWorld 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 or write an Email at evoting@nsdl.co.in or call on 022 2499 4890.

'. The remote e-voting shall not be allowed beyond Thursday, September 29, 2022 (05:00 p.m. IST). 8. The Company has appointed Mr. Ronak Jhuthawat, Practising Company Secretary (Membership No.: F9738) to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-voting process and poll process in a fair and transparent manner.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with the relevan Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday. September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive), for the purpose of 91st AGM.

For IndiaNivesh Limited

Place: Mumbai Date: September 09, 2022

Rajesh Nuwal Managing Director & CFO

### **UNISTAR MULTIMEDIA LIMITED**

### (CIN: L70100MH1991PLC243430)

Registered Office: 901-902, Atlanta Centre, Sonawala Lane, Opp. Udyog Bhavan, Goregaon (E) Mumbai, MH- 400063

Tel.: 91 22 4321 1800 | Website: www.unistarmulti.com

E-mail: unsitarmultimedia@yahoo.com

### NOTICE

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 3.30 P.M. at Registered office of the company through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM' facility. (E-copy available at www.unistarmulti.com)

The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with circular dated 13th January, 2021 in continuation of MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI circular dated 15th January 2021 in continuation of SEBI circular dated 12th May, 2020 permitted the holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM facility without Physical presence of member at a common venue.

In compliance with the above circular, E-copy of Notice of AGM along with Annual Report for F.Y. 2021-22 has been sent to all the Shareholders whose email address are registered with the Company/Depositary Participant(s).

Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, as amended, and regulation 44 of SEBI (LODR), 2015, the Company is pleased to provide facility of e-voting to its members. The Company has engaged the services of National Securities Depository Limited as the agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched through mail to the members. (E-copy available at www.unistarmulti.com)

The remote e-voting facility shall commence on Monday, September 26, 2022 at 10 A.M (IST) and ends on September 29, 2022 at 5.00 p.m. (IST). A person whose name appears in the register of members / beneficial owners as on the cut-off date i.e. Friday September 23, 2022 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the meeting Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares on the cut-off date i.e. Friday September 23, 2022, may obtain the procedure to log in by sending a request at helpdesk.evotina@nsdlindia.com. However, it such a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote.

The member will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM notice through remote e-voting and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting and details procedure for voting at e-AGM mentioned in the Notes to Notice of the meeting.

Share Transfer books shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday September 30, 2022, both days inclusive.

In case of any queries/grievances the members / beneficial owners may contact at the following address:

a) Skyline Financial Services Private Limited (RTA) - 022-62215779/022-28511022 subhashdhingreja@skylinerta.com

Date: 09/09/2022

b) Secretarial Department -91 22 4321 1800 | E-mail: unistarmultimedia@yahoo.com By the Order of the Board of Directors

**Unistar Multimedia Limited** Sd/ Sureshkumar Babulal Bafna

Managing Director

## **Read Daily Active Times**

#### **BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED**

CIN - U93000MH2013PLC246147

Registered Office: Office No.208, 2nd Floor, Shiv Shakti, SRA Chs Ltd Link Road, Anna Nagar, Andheri west. Mumbai-400053 Mumbai MH 400053 IN

Tel.No: +91 86523 69975; Email Id: brandbucketmediatech@gmail.com

### NOTICE OF 9TH AGM AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 9th Annual General Meeting (AGM) of the Company wil be held on Friday, 30th September 2022 at 12.30 PM at the registered office of the Company at Office No.208, 2nd Floor, Shiv Shakti Sra CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053 IN to transact the Business, as set out ir

The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report has been send to all Members at their registered email ids and the same is also available on the website of the Company a www.brandbucketmediatech.com

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the at the registered office of the Company at Office No.206, 2nd Floor, Shiv Shakti, Sra CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbal-400053 IN not later than 48 hours before the Meeting. The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are

requested to register their e-mail address with the respective Depository Participant (DP) and the Members holding Equity Shares in Depository Transfer Agent of the Company i.e. Satellite Corporate Services Private Ltd. by sending the request at service@satellitecorporate.com. The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id, etc.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 23rd September, 2022 ("cut-off date"). Any person, who is a Member o the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGN using ba**ll**ot voting.

Notice of Book Closure for the Purpose of 9th AGM is as follows:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Yea ended 31st March, 2022

For Brandbucket Media & Technology Limite Nishigandha Shashikant Keluska

Place : Mumbai Date: 09.09.2022

#### **GOLD ROCK INVESTMENTS LIMITED**

CIN NO.: L65990MH1978PLC020117 Regd. Off.: 507, 5th Floor, Plot No. 31, 1, Sharda Chamber, Narsi Natha Street, Bhat Bazar Masjid, Chinchbunder Mumbai-400009 Tel.:022-49734998 E-mail id: goldrockinvest@yahoo.co.in Website: www.goldrockinvest.in

#### NOTICE OF 44th ANNUALGENERAL MEETING. INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of Gold Rock Investments Limited ("the Company") is scheduled to held on Friday, September 30, 2022 at 11.00 A.M. at Rohit Chamber, Ground Floor Janmabhoomi Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai, Maharashtra 400001.

In terms of the applicable provisions of the Act and Applicable Circulars, the Annual Report alongwith the Notice convening the AGM with instructions to attend AGM through and e-voting instructions have been sent on Wednesday, September 07, 2022 only in electronic mode to those Members whose e mail addresses are registered with their respective Depository participant(s) Registrar and Share Transfer Agent ('RTA')/Company. As per MCA & SEBI circular, no physical copies of the AGM and Annual Report will be sent to any Member, Member may note that the Notice of AGM and Annual Report 202 22 will be made available on Company's website at <a href="www.goldrockinvest.in">www.goldrockinvest.in</a> and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited www.bseindia.com where the Equity Shares of Company are listed

n compliance with the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of SEBİ (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books from **Saturday**, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusion for the purpose of the Annual General Meeting of the Company.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to cast their votes electronically (remote e-voting) as well as e-voting in respect of all the ousinesses to be transacted at AGM.

The remote e-voting shall commence from Tuesday, September 27, 2022 from 09:00 A.M. to Thursday, September 29, 2022 at 05:00 P.M. (IST), The remote e-voting shall be disabled beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the same cannot be changed subsequently. The voting rights of Members shall be in proportion to the paidup value of their Shares in Equity Share Capital of the Company as on cut-off date. A person whose name appear in Registrar of Members/ Beneficial Owners as on the cut-off date of September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of e-voting facility: https://www.evoting.nsdl.com/. The Members who cast their vote

The manner of casting votes through remote e-voting at AGM for Membe holding shares in dematerialized form, physical mode and Members who have not registered their e-mail address is provided in the Notice of the AGM. The Board of Directors have appointed Mitraja M Shah & Associates Chartered Accountant in Practice to scrutinize the entire voting process of the Company (viz. remote e-voting during the AGM) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not later than 48 hours after the conclusion of the AGM.

By Order of the Board For Gold Rock Investments Limited K.N. Kutty

Date: September 02, 2022

Place : Mumbai

Managing Director DIN 00240670

### MULTIPLUS HOLDINGS LIMITED

CIN: L65990MH1982PLC026425

Regd. Office: — 101, B Wing, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086

Tel. No.: 022-25005046 Email: multiplusholdings@rediffmail.com... Website: http://multiplusholdings.com/

### NOTICE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 30th SEPTEMBER, 2022 at 3,30 P.M., at — 101, B Wing, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086, to transact the business as set out in the Notice of AGM . The said Notice along with Proxy form, Attendance Slip and Annual Report inter-alia containing Directors' Report and Audited Financial Statements has been dispatched to all the Members at their registered addresses or email-IDs on or before -8th September ,2022 and the same is available or the website of the company at http://multiplusholdings.com/. The Notice of AGM along with e-Voting instructions is also available on the website of National Services depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member of the Company. Proxies in order to be effective, should be deposited at the Registered Office of the Company, duly completed and signed, not less than 48 hours before the commencement of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India:

- a) The Company is providing remote e-Voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the AGM. b) Day, Date and Time of commencement of remote e-Voting: Monday, 27th September, 2022
- c) Day, Date and Time of end of remote e-Voting: Wednesday, 29th September, 2022. (05.00
- d) Cut-off date: 23rd September, 2022.
- e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. 23<sup>rd</sup> September,2022 may obtain Login ID and password by sending request at evoting@nsdl.co.in or info@bigshareonline.com or multiplusholdings@rediffmail.com.
- The members who will be attending the AGM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights at the AGM. The facility for voting through Tablet based e-Voting system and / or through polling paper shall be made available at the venue of the AGM
- g) The Members are requested to note that:

exchanges where the Company's shares are listed.

Place: Mumbai

- Remote e-Voting modules shall be disabled by NSDL for voting after 05.00 p.m. on 29th
- The members who have already cast their vote through remote e-Voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Members holding shares in physical or in dematerialized form as on 23rd September,2022 shall
- only be entitled to avail the facility of remote e-Voting or voting through Tablet based e-Voting system and/or through polling paper at the AGM. The members are requested to follow the instructions for e-Voting mentioned in the separate sheet attached to the Notice. For any query / grievances in relation to e-Voting, Members may write to NSDL at the designated email IDs: <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or call on Toll free No.: 1800-222-990.

Ms. Shubham Agarwal Goyal, Practicing Company Secretary (CP No. 10640 and FCS 8192) has been appointed as the Scrutinizer for overseeing / conducting the remote e-Voting and the voting process in a fair and transparent manner. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfe

Books of the Company will remain closed from Friday, 24th September,2022 to Thursday, 30th September,2022 (both days inclusive), for the purpose Of Annual General Meeting to be held on 30th September,2022. The result of the e-Voting / voting at AGM through Tablet based e-Voting system and / or through polling paper shall be declared on or before 2nd October 2022. The results declared, along with

the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website and communicated to stock

For, Multiplus Holdings Ltd

JIGNESH R. SHETH

## PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT

ARGE that my client Shri, Sameer Ashok Khonka Shri. Ashok Ánant Khopkar, Smt. Anjali Asho **Chopkar** having their address at Room No. 7, Trimu Chawl, Pokharan Road No. 1, Near Vijay Naga Pipe Line, Vartak Nagar, Thane (W), Maharashtr holds absolute ownership and possession of Fla No. 201, Second Floor, total admeasuring about 60 sq.ft.(Built-up area) in the building known as Sa Kripa, Survey No. 99, Village-Kalher, Tal. Bhiwand Dist. Thane-registered vide agreement no. 91/202 dated 04/01/2021. However, earlier the said Flat was jointly owned by Late Vimal Surajpal Chavan & Mr. Deepak Surajpal Chavan. Late Vimal Surajpa Chavan died on 31.05.2019. Further, Late Vima Surajpal Chavan left behind her Mr. Deepak Surajpa Chavan (Son), Anita Rinku Guher (Daughter), an Deepa Gaur (Daughter) as the only legal heirs of hers and there are no other legal heirs of Late Vima Surajpal Chavan. All these legal heirs gave thei consent while selling abovementioned said flat. f there are any other heirs other than abovementione egal heirs for the said Flat shall submit the objection n written within the period of 14 days from the

Sd/- ADV. MAHESH VIJAY BHOSALE Shop No 13, Ami Park A-1 Building, In front of S.T. Depo. Near Shiv Sena Shakha, Ami Park, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist. Palghar, 401203 Mob: 840880462 Date: 11/09/2022 Place: Nallasopara

PUBLIC NOTICE

Notice is here given at large that MR. JAYRAJ
GUNDAPPA PATLEKAR & MRS. SUJATA
JAYRAJ PATLEKAR have purchased the Room
No. 9 (Self-contained) adm.150 sq.ft. on upper floor & 150 sq.ft. on lower floor, of Yasoda Niwas, situated at 46/B, Tilak Lane Kandival Village, Kandivali (W), Mumbai 400067 from Mrs. Surekha Ramesh Kumar Trivedi & Mr Ramesh Kumar Nadeshwarji Trivedi under Sale Deed dated 27/02/2022 under Notarial Reg. Sr No. 5244/2022 and said deed has been lost nisplaced and not traceble even searched from their own efforts. Said Sale Deed dates 27/02/2022 declared null and void hence nutralised the deed by both parties and made and executed a rectified Transfer cum Sale Deed dated 8/9/2022 duly notarised under Notaria Reg. No. 8233 on dated 8/9/2022 as the said Vendors had purchased the said room from Vendor/owner Mr. Deepak Kamalakar Naik on dated 20/03/2015 duly notarised vide Notary Register No. 443/15 dated 20/03/2015.

All or any PERSON/S having any claim of what so ever nature in the said Room premises by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement, inheritance, possession, attachment, mortgage, change, gift, lies pen dens o otherwise however is / are hereby required to notify the same in writing along with the supporting documentary evidence to the address given herein below, within 15 days from the date of publication of this notice failing which it shall be presumed that no such claim exists and even if such claim exists in law or otherwise it shall be deemed that the claimant has relinquished such claim and or waived its rights to exercise such claim and such clain shall not be binding on our client. Date :10/09/2022

SHRIKANT R. MISHRA (ADVOCATE) S/O3, Trinetra Apartment. Kharigaor B.P.Cross Lane No.O3.(South)., B.P. Road Bhavandar (E), Dist. Thane 401 105, Mob. 8591530644 / 9869575873.

### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the notice of public at large that Shri. Rashmikant Manilal Jhaveri, member of Kothare C.H.S. Ltd. having address at 21, Bhagatsingh Road, Vile Parle West, Mumbai 400056 and holding Flat No. 11, in the building of the society died intestate at Mumbai on 08/01/2019.

The said Shri. Rashmikant Manila Jhaveri died intestate leaving behind Mrs Malti R. Jhaveri (wife), Amishi S. Mehta Mattr R. Jhaveri (wite), Amish S. Mehta (Daughter), Shama S. Mehta (Daughter), Manish S. Bhansali (Daughter) and Mr. Keyur R. Jhaveri (Son) as his legal heirs who were entitle to inherit and succeed the share, rights, title and interest in the said Flat. Further the said Mrs. Malti R. Jhaveri, Amishi S. Mehta, Shama S. Mehta, and Manish S. Bhansali vide a Mehta and Manish S. Bhansali, vide Menta and Manish S. Bhansali, vide a registered Release Deed dated 02/09/2020 bearing Reg No BDR18/6668/2020 has released the inherited share, rights, title and interest in favour of Mr. Keyur R. Jhaveri, thereafte Mr. Keyur R. Jhaveri has acquired 100% ownership (i.e. 80% Released + 20% herited Share) in the said Flat No. 11. I, Mr. Keyur R. Jhaveri have now made an application before the society for transfer of shares and membership of the

leceased owner in the said Flat No. 11 the heir or heirs or other claimants objections from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs is support of his/her/their claims/ objections or transfer of shares and interest of the eceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections ar received within the period prescribe above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as are provided under the bye-laws of the my favour. The claims/ objections, if any eceived by me at my below mentione ddress for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society.

Place: Mumbai Date: 11th September, 2022. Issued by: Mr. Keyur R. Jhaveri. Add: Flat No. 403, Kothare C.H.S. Ltd., 21, Bhagatsingh Road, Vile Parel West, Mumbai 400056.

### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** SAMRUDDHI HEIGHT CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Mauje Chikanghar, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane

Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/29740/2017-18

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 20/09/2022 at 4.00 p.m.

Respondents - M/s. Honest Enterprise through Partner Shri. Asil Abdin Zojwalla, Shri. Balaram Ganpat Bhoir, Smt. Hirabai Dashrath Gaikar, Shri. Gopinath Shankar Bhoir, Smt. Jayashree Kisan Mhtare Smt. Nirmal Dnyaneshwar Bhoir, Shri. Ranshur Ganpat Bhoir, Shri Rohidas Shankar Bhoir, Smt. Savitribai Vishnu Patil, Smt. Suman Ganesh Mhatre, Smt. Gulab Bap Shankar Bhoir, Shri. Jaywant Balaram Bhoir Shri. Anil Balaram Bhoir, Smt. Jijabai Balaram Bhoir, Smt. Indaraba Shreerang Patil, Shri, Ananta Sadashiv Alias Ramu Bhoir, Shri, Ramdas Sadashiv Alias Ramu Bhoir, Shri. Tukaram Sadashiv Alias Ramu Bhoir, Smt. Savitribai Vishnu Mhatre, Smt. Sonabai Ganpat Bhoir, Shri. Ganpa Ragho Bhoir, Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan (West), Manali Heights A wing Co-Op. Hsg. Soc. Ltd., Manali Heights B wing Co-Op. Hsg. Soc. Ltd., Manali Heights C wing Co-Op. Hsg. Soc. Ltd., Kalyan (West) and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention a below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Description of the property -

mauje Olikalighai, Tal. Kalyali, Dist. Hialie			
Survey No. Hissa No.		Area	
1	4	2967 Sq. Mtr. Out of 5940 Sq. Mtr.	

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486.

Date: 10/09/2022

Sd/-Competent Authority & District Dy

Registrar Co.Op. Societies, Thane



Email: mkt2@venturatextiles.com NOTICE OF 52ND ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE

E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 30th September 2022, at 10:00 A.M.at the registered office of the Company at Unit no. 121, MIDAS, Sahar Plaza, J.B. Nagar, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400 059 to transact the business as set out in the Notice of

In accordance with MCA General Circular 20/2020 dated 05th May, 2020 and 02/2022 dated 05th May, 2022 and SEBI Circular dated 12th May, 2020; 15th January 2021 and 13th May, 2022 electronic copies of Notice of the AGM along with Annual Report of the Company for the financial year ended on 31st March, 2022 have been sent on 08th September, 2022 to all the members, whose email IDs are Registered with the Company/RTA/Depository Participants as on 02nd September, 2022. Please note that the requirement of sending physical copies of the Notice along with Annual Report to the members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Notice along with Annual Report will also be available on the website of the Company at www.venturatextiles.com and on website of CDSL at www.evotingindia.com and on the website of Stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com where the Company's shares are listed.

n terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to cast their vote electronically on the resolutions mentioned in AGM notice using the electronic voting platform provided by Central Depository Services (India) Limited CDSL). The Board has appointed Mr. Sachin Sharma, Designated Partner / Mr. Dinesh Trivedi, Designated Partner of Sharma and Trivedi LLP, (Firm Reg. No. AAW-6850) Practicing Company Secretary, as Scrutinizer for conducting the voting process in a fair

The members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut off date i.e.23rd September, 2022, may cast their vote electronically on the Businesses as set out in the Notice of AGM through electronic voting systems of CDSL. All the Members

1. The Ordinary and Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means; 2. The Remote e-voting shall commence on Tuesday, 27th September, 2022 at 09:00 a m

(IST) and ends on Thursday, 29th September, 2022 at 05:00 p.m. (IST). 3. The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is 23rd September, 2022 and a person who is not a member as on cut-off date should treat this notice for information purposes only;

. Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and Password as provided in the Notice of AGM If such person is already registered with CDSL for e-voting, existing user Id and password can be used for casting vote.

. Detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the AGM Notice.

a) The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change

b) The members who have casted their vote by remote E-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again c) A person whose name is recorded in the register of members or in the registers of

beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. n case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members

may also contact Mrs. Sawani Sadalage (Karkamkar), Company Secretary, for any

grievances connected with voting by electronic means at corporate office of the Company

#### ttel. 022 2834 4453, email: cs@venturatextiles.com, mkt2@venturatextiles.com. (B) BOOK CLOSURE

Pursuant to Section 91 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 and other applicable provisions, if any, it is hereby informed that the Share Transfer Books and Register of Members will be remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 52nd AGM of the Company.

> For and on behalf of the Board of Directors Sd/-

P. M. Rao Place: Mumbai **Chairman and Managing Director** DIN: 00197973 Date:09th September, 2022

**ReLIANCE** Asset Reconstruction

#### **Reliance Asset Reconstruction Co. Ltd.** Corporate Office: 11th Floor, North Side, R-Tech Park, Western Express Highway,

Goregaon (East) Mumbai 400063

the outstanding amount mentioned in the notice within sixty (60) days from the date of the said notice.

**POSSESSION NOTICE** [Rule 8(1)] (for immovable property)

Whereas, Reliance Asset Reconstruction Company Ltd [RARC 059 (RHDFC HL) TRUST] has acquired the financial assets from Religare Housing Development Finance Corporation Limited vide Assignment Agreement dated 29.03.2019. The Authorisec Officer of Religare Housing Development Finance Company Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the Borrower/ Guarantors/ Mortgagors to repay

AND Borrower/ Guarantors/ Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Guarantors/ Mortgagors and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) said Act, read with Rule 8 of the said Rules. The Borrower/ Guarantors/ Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and

any dealings with the property will be subject to the charge of the Reliance Asset Reconstruction Company Ltd. for belov mentioned amount and interest, other charges thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RARC" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RARC" and no further step shall be taken by "RARC" for transfer or sale of the secured assets.

S N		Date and Amount of the Demand Notice	Schedule of Property & Date of Physical Possession
	Bhanu Shankar Ghonge W/o Shankar Maruti Ghonge And Mangal Machindra Gopale W/o Vithal Madahu Shinde ("The Borrower") & (The Co-Borrower), Both R/o Flat No.403 Vaishnav Sadan, B.P Cross Road No.4 Kharigaon, Bhayander East, Thane, M.H401105, Also At:- Flat No.202 Vaishnav Sadan, B.P Cross Road No.4 Kharigaon, Bhayander East, Thane, M.H401105, Also At:- Flat No. 408, 4th Floor , Wing A, Sai Shrusht Chandansar Road, Virar (East), Palghar, Thane,	09.01.2018 & Rs.12,60,960.85/-	All piece and parcel of flat bearing No.408, 4th Floor, Wing A, Building Known As Sai Srushti Complex, Situated at Village Kopari (Old Village Chandansar) Taluk Vasai, Distt. Palghar, Thane. (Admeasuring About 360 Sq. Feet i.e. 33.45 Sq.mtr).  Date of Possession: 08.09.2022
	Kiran Ramchandra Kamble S/o Ramchandra, Ramchandra Sopan Kamble W/o Sopan Kanath Kamble and Sachin Ramchandra Kamble S/o Ramchandra Sopan Kamble ("the Borrower") & (the Co-borrower), All R/o Room No. 263, Sai Krupa Chawl Jamrushi Nagar, Wagheshwari Mandir Road Near Wagheshwari Temple, Mumbai, Maharashtra-400097 and Arvind Dattaram Adelkar S/o Dattaram Shivram Adelkar R/o Flat No. 008, Sai Niwas Apartment, Chandansar Road, Kopari, Virar East, Thane, Maharashtra-401309.  All Also At: Flat No.406, 4th Floor, Survey No. 147, Hissa No.27, Village Kopari, Vasai Taluka, District Palghar, Sai Niwas,	07.02.2018 & Rs.14,65,992.32/-	All piece and parcel of Flat No. 406, 4th Floor, Survey No. 147, Hissa No.27, Village Kopari, Vasai Taluka, District Palghar, Sai Niwas, Chandansar Road, Virar East, Thane, Maharashtra (Admeasuring About 525 Sq. Fts. i.e. 48.79 Sq. Mtrs. (built Up Area)) Date of Possession: 08.09.2022

Place: Thane, Maharashtra

Chandansar Road, Virar East, Thane, Maharashtra.

Sd/- Authorised Officer M/s Reliance Asset Reconstruction Co.Ltd.